


१२. परवानदार यांनी जमिनीचा अकृषिक सारा ज्या अकृषिक कारणासाठी परवानगी दिली आहे. त्याच कारणासाठी परवानगी दिलेचे तारखेपासून भरावी. तसेच अकृषिक सारा दर निश्चित हॉर्डपर्यंत सदरचा दर अंमलात राहिल व त्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या सुधारीत दराने वेळोवेळी फरकासह भरावा.
१३. सदरहू आदेशातील अकृषिक सारा व सनदेमधिल अकृषिक सारा ज्या ज्या वेळेस अकृषिक सारा बदलेल त्याप्रमाणे सारा फरकासह भरणे बंधनकारक राहिल.
१४. परवानादार यांनी मोजणी फी जमिनीचा उपयोग अकृषिक प्रयोजनात आणलेपासून एक महिन्याचे आंत भरावी.
१५. म.तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांनी जमिनीची मोजणी केल्यानंतर मोजणीप्रमाणे जमिनीचे क्षेत्रात व अकृषिक सा-यात बदल झाल्यास त्याप्रमाणे क्षेत्र व सारा बदलता राहिल.
१६. परवानादार यांना जमिनीचा अकृषिक कारणासाठी उपयोग सुरु केल्यापासून तीन वर्षांचे आंत बिल्डींग व इतर बांधकाम पुर्ण करावे सदरहू कालावधी या कार्यालयाचे आदेशाप्रमाणे परवानेदार यांचेकडून दंड व नजराणा रक्कम भरून घेऊन वाढवून देण्यात येईल.
१७. परवानदार यांनी बिल्डींग व इतर बांधकामे पुर्ण केल्यानंतर त्यामध्ये वाढ व बांधकाम किंवा बांधकामामध्ये बदल पुर्व परवानगीशिवाय व सदरहू बांधकामांचे प्लॅन सहा.संचालक,नगररचना/ग्रामपंचायत/या कार्यालयाकडून मंजूर करून घेतल्याशिवाय करू नये.
१८. परवानदार यांनी म.ज.म.(जमिन वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम-१९६९ चे अनुसूची-४ वा ५ मध्ये नमूद केलेल्या शर्ती व नमून्यामध्ये सनद बिनशेती उपयोग सुरु केल्यापासून एक महिन्याचे आंत करून देणे बंधनकारक राहिल.
१९. परवानदार यांचेकडून या आदेशातील/सनदेतील अटी व शर्तीचा भंग केल्यास म.ज.म.अधिनियम- १९६६ व त्याखालील नियमान्वये महसुल अधिकारी जो दंड व सारा फर्मावतील त्याप्रमाणे दंड व सारा भरून घेऊन नियमत करून घेता येईल. तसेच विविध अटी व शर्ती नमूद केल्या असल्यातरी सुध्दा महसुल अधिकारी यांना या परवानगीचे विरुद्ध बिल्डींग व इतर बांधकामे केली असल्यास वा ते वाढवून वा त्यामध्ये बदल केला असल्यास ते ठराविक मुदतीत काढून टाकण्यास फर्मावण्याचा अधिकार राहिल व सदर मुदतीत परवानदार यांनी तसे न केल्यास स्वतः महसुल अधिकारी ते सदरहू बांधकाम काढून टाकतील व ते काढून टाकण्याचा खर्च परवानदार यांचेकडून जमिन महसुलाची बाकी म्हणून वसूल करतील.
२०. सदरहू परवानगी ही इतर कायद्यामधिल तरतुदीस अधिन राहून व सदरहू प्रकरणी त्या कायद्याच्या लागू असलेल्या तरतुदीस अधिन राहून म्हणजे मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम-१९४८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व नगरपालिका अधिनियम इ. तरतुदीस अधिन राहून देण्यात येत आहे.
२१. सदरचे मागणी प्रयोजनानुरोधाने आवश्यक असलेल्या विविध परवानग्या ह्या स्वतंत्ररित्या अर्जदारांना प्रत्यक्ष बांधकामापूर्वी घेणे बंधनकारक राहिल. अन्यथा सदरची परवानगी ही आपोआप रद्द केली जाईल याची संबंधीतांना समज घ्यावी.


 उप विभागीय अधिकारी
 निफाड भाग निफाड

प्रति,

म.अध्यक्ष, जगदंबा एज्यु. सोसा.,
 येवला ता.येवला जि. नासिक.

वाचले :- १. म.अध्यक्ष, जगदंबा एज्यु.सोसा., येवला ता येवला जि. नासिक यांचा बिशे अर्ज.

२. म.सहा.संचालक,नगररचना, नासिक यांचेकडील पत्र क्रं.बिशे/बांप/मौ.बाभुळगांव ता.येवला/

ग नं ६९/ससंना/२३३२ दि.१४.०८.२००९.

उपविभागीय अधिकारी निफाड

भाग निफाड यांचे कार्यालय

क्रं.जमा/एनए/एसआर/६३/१०

निफाड दि. १६/०४/२०१०

आदेश :-

महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम-१९६६ चे कलम-४४ प्रमाणे व त्याखालील नियमान्वये म.अध्यक्ष, जगदंबा एज्यु.सोसा., येवला ता येवला जि. नासिक यांना **मौजे-बाभुळगांव बु// ता.येवला येथील स./ग.नं. ६९ क्षेत्र-४५७०० चौ.मी.** या क्षेत्रास **शैक्षणिक** या अकृषिक प्रयोजनासाठी परवानगी खालील अटी व शर्तीवर देण्यात येत आहे.

अटी व शर्ती :-

१. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम आणि त्याखालील नियम व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम (सुधारीत १९७९ चे) अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.
२. परवानादार यांनी आदेशातील प्लॉट व प्लॉटचे विभाजन माझे पुर्व संमतीशिवाय करू नये.
३. परवानादार यांनी सदरहू जमीन व त्यावरील बिल्डींग वा बांधकामाचा उपयोग ज्या कारणासाठी अकृषिक परवानगी दिली आहे. त्याच कारणासाठी करावा, तसेच सदरहू जमिनीचा किंवा जमिनीपैकी काही भागाचा वा त्यावरील बिल्डींगचा वा बांधकामाचा उपयोग दुस-या कारणासाठी करावयाचा झाल्यास त्यास माझी लेखी पुर्व संमती घ्यावी तसेच त्याच कारणासाठी बिल्डींगचा उपयोग हा संपुर्ण जमिनीचा उपयोग म्हणून मानण्यात येईल.
४. परवानादार यांनी हा आदेश दिलेल्या तारखेपासून एक वर्षाचे आंत जमिनीची सुधारणा, मजूर ले-आऊटप्रमाणे म्हणजे रस्ते,ट्रेनेज इ.करावी की, ज्यामुळे माझी व संबंधीत ग्रामपंचायतीची संमती राहिल त्याचप्रमाणे सदरहू ले-आऊटमधिल प्लॉटची मोजणी व रेखांकन सर्व्हे खात्याकडून करून घ्यावा व जो पर्यंत जमिनीची सुधारणा होत नाही तोपर्यंत त्यामधिल प्लॉटची विल्हेवाट कोणत्याही त-हेने लावू नये.
५. परवानादार यांनी सदरहू जमिनीतील प्लॉटची विल्हेवाट कोणत्याही त-हेने लावली तर परवानादार यांची जबाबदारी राहिल की, सदरहू प्लॉटची विक्री वा विल्हेवाट आदेशातील/सनदेतील अटी शर्तीस अधिन राहून करावी.
६. सदरहू परवानगी ही म.सहा.संचालक, नगररचना, नासिक यांचेकडील उक्त निर्दिष्ट पत्र क्रं.२३३२ दि.१४.०८.२००९ मधिल अटी व शर्तीस अधिन राहून मंजूरी देण्यात येत आहे. (सोबत झेरॉक्स प्रत) त्याचबरोबर मंजूर अभिन्यासातील देखाव्याच्या नकाशांमध्ये दाखविल्याप्रमाणे मोकळी जागा,ओटयावर बांधावयाचे बांधकाम वा प्लॅनमध्ये दाखविल्याप्रमाणे बांधावयाची बिल्डींग या त्याप्रमाणे प्रत्यक्षात करण्याच्या अटीवर देण्यात येत आहे. (सोबत-मंजूर अभिन्यास प्रत)
७. परवानगीदार यांनी संबंधीत ग्रामपंचायत/नगररचना यांचेकडून योग्य ती बांधकामाची परवानगी घेतलेनंतरच बांधकामास सुरुवात करणे बंधनकारक आहे. तर रस्त्यालगतचेदृष्टीने जमीन धारकांनी सार्व. बांधकाम विभागाची प्रत्यक्ष बांधकाम रेषाअनुषंगाने त्या विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
८. परवानगीदार यांनी बिल्डींग प्लॅन हे संबंधीत सक्षम अधिका-याकडून मंजूर करून घ्यावेत. ज्या ठिकाणी सक्षम अधिकारी नाही. अशा वेळी परवानगीदार यांनी महाराष्ट्र जमिनी महसुल (जमिनीच्या वापरात बदल-अकृषिक आकारणी)नियम-१९६९ अनुसूची ३ प्रमाणे प्लॅन तयार करून घेऊन तो या कार्यालयाकडून मंजूर करून घेऊन त्याप्रमाणे बांधकाम करावे.
९. परवानादार यांनी राष्ट्रीय महामार्ग जिल्हामार्ग यामधिल रस्त्यांची सिमा व इमारतीची रांग यामधिल व इमारतीची रांग या नियंत्रण रेषामधिल रस्त्यांपासूनचे अंतर हे महाराष्ट्र जमिन महसुल (जमिनीच्या वापरात बदल-अकृषिक आकारणी)नियम-१९६९ अनुसूची २ प्रमाणे ठेवावे.
१०. परवानादार यांनी हा आदेश दिल्याचे तारखेपासून एक वर्षाचे आंत अकृषिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावा, अन्यथा अकृषिक परवानगीची मुदत या कार्यालयाकडून वेळावेळी वाढवून घ्यावी. तसे न केल्यास परवानगी रद्द समजण्यात येईल.
११. परवानादार यांनी अकृषिक प्रयोजनाकरिता जमिनीचा उपयोग सुरु केल्याबाबत वा उपयोगात बदल केल्याबाबत एक महिन्याचे आंत संबंधीत स्थानिक तलाठी /तहसिलदार/उप विभागीय अधिकारी यांना कळवावे, अन्यथा परवानादार यांचे विरुद्ध म.ज.म.(जमिनीच्या वापरात बदल अकृषिकअआकारणी) नियम-१९६९(६) प्रमाणे कार्यवाही करणेत येईल.

श्री शिवराव ③

१) नांव श्री लीले आषाढाहलेखी खानवणे
व्यवसाय शेतती रा. कोपरगाव

श्री बाळम ④

२) नांव सुनंजय महादु व्यापार
व्यवसाय शेतती रा. काणकार

श्री ल. व. शिंदे ⑤

असे निवेदन करित आहोत की,
दस्तऐवज करून देणाऱ्या उपनिर्दिष्ट
इसमास व्यक्तिशः ओळखतात व
त्यांची ओळख देतात.

श्री शिवराव

श्री शोभा शांताराम आळड ⑥

सुनंजय महादु व्यापार

श्री शैल वसंतराव गिरी ⑦


दिनांक २७ माहे ३ सन २००७



श्री शिवराव
दुरयम निबंधक येवला

यलअ
एए-एए
२००७

पुस्तक क्रमांक - १
क्रमांक एएए वर नोंदला




श्री शिवराव
दुरयम निबंधक येवला

दिनांक २७ माहे ३ सन २००७

अनुक्रमांक ६७९
 सन २००१ चे माहे मार्च
 २१ दिनांकास ३ ते ४ चे
 दरम्यान येवता. चे दुर्यम निबंधक
 यांचे कार्यालयांत आणून दिला.

[Signature]

खालील प्रमाणे फी घेतली ती रु. पै.
 नोंदणी फी :- २०,०००-००
 पाने फी :- ३०-००
 फायलींग फी :-
 शेरे फी :- १२-००
 रुजवात फी :-
 (फोलीओ) २-००
 टपाल फी :- २-००
 मेमो फी :-
 (फोलीओ) १
 एकुण रुपये २०० ४६-००



[Signature]
 दुर्यम निबंधक येवला

[Signature]
 दुर्यम निबंधक येवला


देणार १० जगदंबा एज्युकेशन सोसायटी, येवला.
 राशि. नं. २९९२ -२ विद्यमान अध्यक्ष.
 श्री. नरेंद्र भिकाजी दराडे व. ४५ सं-श्रीली रा. येवला.



- देणार
- २) लक्ष्मण भिकाजी दराडे व. ३६
 - ३) नरेंद्र भिकाजी दराडे व. ४५
 - ४) रामदास भिकाजी दराडे व. ४४
 - ५) किरीट भिकाजी दराडे व. ३२
 - ६) गोधा शोभाराम ^{आळुड} व. ३०
 - ७) जौल वसंतराव शिंदे व. २९ सवापास-श्रीली
- आज्ञ. मु. येवला.

दस्तावेज करून देणार
 तथाकथित *[Signature]* दस्तावेज
 करून दिल्याचे कबूल करतात.

① *[Signature]*



९ अन्वये स्टॅम्पास माफी मिळालेली आहे. (IMPORTANT NOTIFICATION (8) Exemption granted to Educational Institutions in case of certain settlements, Gifts & Trust Deeds - " In exercise of the power conferred by clause (a) of section 9 of the Indian Stamp Act 1899 (II of 1899) The Government of Bombay is pleased, with effect from the 1st Nov. 1954 to remit the stamp duty chargeable on the Instrument specified in the schedule here to annexed when executed for any Educational Purpose)

नोंदणी फी साठी सदर जमिनीचे सरकारी मुल्यांकन रुपये २३,०६,०००/- झालेले आहे. त्यावर नोंदणी फी भरित आहे.

हे बक्षिसपत्र स्व संतोषाने लिहून दिले - घेतले. तारीख २९/०३/२००९

J. D. Kulkarni
दस्तूर - गो.द. कुलकर्णी.



- बक्षिस देणार १) Bank
- २) Parade
- ३) श्री. ल. वी. इ. १२१६
- ४) C. B. Bhandarkar
- ५) श्री. शोभा शोभा राम आषाड
- ६) श्री. वासंतराव शिंदे

बक्षिस घेणार Parade अर्थदक्ष -
जगदंबा एग्रीकल्चर सोसायटी

साक्षिदार

१) *J. D. Kulkarni*
गो.द. श्री. सोनवणे

२) *J. D. Kulkarni*
श्री. रामराव कावुराव वेडा

दस्तूर - गो.द. कुलकर्णी

यलअ
एवे-३/६
२००९

१ तें ६ यांचे नावे रेकॉर्डला असून मालकीहक्कातील आहे व आमचे कबजे वाहिवाटीस आहे.

आपले मागी पिढ्याच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था असापी अशी आपले सर्वांची ईच्छा होती. वर वर्णनाची मिळकत शिक्षण संस्थेकामी दिनामोबदला देणेचे आम्ही तरतिले.

तुमची जगदंबा एज्युकेशन सोसायटी ही संस्था शासनाकडे नोंदणी केलेली असून तिचा मा. सहाय्यक निबंधक नाशिक यांचेकडील नोंदणी क्र. महाराष्ट्र / २९६९/ नाशिक असा असून मा. सहाय्याक धर्मदाय आयुक्त नाशिक प्रदेश नाशिक यांचेकडील रजि. नं. एफ २८९२ ता. ३१ मार्च १९९२ रोजी नोंदणीकृत झालेली आहे.


आपले संस्थेतुन सर्वच विद्यार्थी ज्ञानार्जन घेवुन उत्तीण व्हावे. त्यांनी नावलौकीक कमवावा व संस्थेचे नाव उज्वल करावे, या उद्दात्त हेतुन कोणताही मोबदला न घेता आपले संस्थेस वर वर्णनाच्या संपुर्ण मिळकती बक्षीस दिलेल्या आहेत.

तुमचे संस्थेने महाविद्यालयासाठी इमारत बांधावी, कार्यालय बांधावे, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधावे व इतर शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात त्यासाठी वश्यक ते बांधकाम करावे व सर्व धर्मसम्भाव या न्यायाने सर्व थरातील विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश दिला जावा. व त्याकामीच आम्ही सदर जमीनी संस्थेस बक्षीस दिलेल्या आहेत व त्या बक्षीस जमीनीचा संस्थेने स्विकार केलेला आहे. सबब वरील उद्दीष्टांची पूर्तता करणेकामी जमीनीचा उपभोग करावा. त्या कामी कोणी हरकत केल्यास हा लेख दाखवून निवारण करून घ्यावे प्रसंगी आम्ही मदत करु.

सदर बक्षिस पत्राचे आधारे सातबारा रेकॉर्डला मालकीहक्कात तुमचे संस्थेचे नावे नोंद करून घ्यावी. त्याकामी आम्ही मदत करु.

सदर जमिनी पुर्णपणे निर्वेध व निजोखमी आहे. कोणतेही कर्ज, बाजे निघाल्यास त्याचे निवारण स्वतः स्वखर्चाने करु तुम्हास त्याची तोषीस लागू देणार नाही. या बदल कोणच्याही प्रकारचा रोख स्वरुपात मोबदला दिला अथवा घेतला नाही.

वरील मिळकती शिक्षण संस्थेस बक्षीस दिलेल्या असल्याने त्यासाठी मुंबई स्टॅम्प अॅक्ट १९५८ मधील इंपॉटंट नोटीफिकेसन ८ मधील तरतुदी नुसार सेक्शन



५) शोभा शांताराम आह्लाड व.व. ३०

६) शैला वसंतराव गिते व.व. २९

लिहून

देणार

सर्वांचा धंदा - शेती सर्वांचा आज मु. येवले
ता. येवले जि. नाशिक

कारणे बक्षिसपत्र लिहून देतो व घेतो की,
तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुके येवले पैकी बाभुळगाव बु॥ येथील
शिवासातील, जिल्हा परिषद नाशिक तालुका पंचायत समिती येवले बाभुळगाव बु॥
येथील ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमिनी :-

स.नं.	क्षेत्र	आकार
	हे. आर	रु. पै.
५९/२/९	९ - ०९	२ - ७५
६९	५ - ०७	१७ - ९५
६७/२ ब	९ - ९६	३ - ९२
	पो.ख. ० - ०३	
६७/२ अ	९ - ९८	३ - ९९
	पो.ख. ० - ०४	

येणे प्रमाणे मिळकत जमिनी आमचे स्वतंत्र मालकाहक्कातील आहेत. वरील
जमीनीपैकी स.नं. ५९/२/९ ही जमीन आमचेपैकी नं. १ श्री. लक्ष्मण भिकाजी
दराडे यांचे मालकीची असून स.नं. ६९ ची जमीन आमचेपैकी नं. १ ते ४ यांचे
मालकीहक्कातील असून त्यांचे नावे रेकॉर्डला नावे दाखल आहे. त्याच प्रमाणे
स.नं. ६७/२ ब ही शेतजमीन आमचेपैकी नं. २ नरेंद्र भिकाजी दराडे यांचे नावे
रेकॉर्डला दाखल आहे. तसेच ६७/२ अ ही शेतजमीन आमचे सर्वांचे म्हणजेच नं.




विक्रि वेधले रजि. नं. १६५३ तारीख २१/०३/२००९ रुपये २००/-

नाव: लक्ष्मण भिकाजी दराडे व.व.

(Signature)

गो. द. कुलकर्णी
स्टॅम्पवेंडर, येवले.



मु.वि.क्र. ५

॥ श्री ॥

मु.शु.रु. १००/-

बक्षिसपत्र बामुळगाव जुगा येथील शेतजमिनीचे. तारीख २१/०३/२००९
रोज- बुधवार

जगदंबा एज्युकेशन सोसायटी, येवला
ता. येवला जि. नाशिक रजि.नं. एफ २८९२
चे विद्यमान अध्यक्ष

लिहुन

श्री. नरेंद्र भिकाजी दराडे व.व. ४५
धंदा - शेती सा. जुनीमाळीगल्ली, येवला
ता. येवला जि. नाशिक

घेणार

- १) श्री. लक्ष्मण भिकाजी दराडे व.व. ३६
२) श्री. नरेंद्र भिकाजी दराडे व.व. ४५
३) श्री. रामदास भिकाजी दराडे व.व. ४४
४) श्री. किशोर भिकाजी दराडे व.व. ३२

लिहुन

घेणार

गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

[महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ यातील नियम २९]

गाव :- बामुळगांव बुद्रुक (५५१४८१)

तालुका :- येवला

जिल्हा :- नाशिक

भूमापन क्रमांक व उपविभाग ६९

			पिकाखालील क्षेत्राचा तपशील					लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन		शेरा
वर्षे	हंगाम	खाते क्रमांक	पिकाचा प्रकार	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	जल सिंचनाचे साधन	स्वरूप	क्षेत्र	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
					हे.आर.चौ.मी	हे.आर.चौ.मी			हे.आर.चौ.मी	
२०२२-२३	संपूर्ण वर्ष	८९*						बिनशेती पड	५.०७००	
२०२३-२४	संपूर्ण वर्ष	८९*						ईमारत पड	५.०७००	
२०२४-२५	खरीप	८९*	निर्मळ	मका	५.०७००		विहिर			

टीप : ** सदरची नोंद मोबाइल ॲप द्वारे घेणेत आलेली आहे





महाराष्ट्र शासन

गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

[महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७]

गाव :- बामुळगाव बुद्रुक (५५१४८१)

तालुका :- येवला

जिल्हा :- नाशिक



PU-ID : 17288556565

मुमापन क्रमांक व उपविभाग ६९

17288556565

मुघारणा पद्धती भोगवटादार वर्ग -१

शेताचे स्थानीक नाव :

क्षेत्र, एकक व आकारणी	खाते क्र.	भोगवटादाराचे नाव	क्षेत्र	आकार	पो.ख.	फेरफार क्र	कुळ, खंड व इतर अधिकार
क्षेत्राचे एकक हे.आर.सी.मी	८९	जगदंबा एज्युकेशन सोसा.येवला विद्यमान अध्यक्ष नरेंद्र भिकाजी दराडे	५.०७.००	१७.१५		(१०८५)	कुळाचे नाव व खंड
अ) लागवड योग्य क्षेत्र							इतर अधिकार
जिरायत	५.०७.००						इतर
बागायत	-						बिनशेती शैक्षणिक कमी (१)
एकूण							
ला.यो. क्षेत्र	५.०७.००						प्रलंबित फेरफार : नाही.
ब) पोटखराब क्षेत्र (लागवड अयोग्य)							शेवटचा फेरफार क्रमांक : १७४७ व दिनांक : २५/०३/२०१८
वर्ग (अ)	-						
वर्ग (ब)	-						
एकूण							
पो.ख.क्षेत्र	०.००.००						
एकूण क्षेत्र (अ+ब)	५.०७.००						
आकारणी	१७.१५						
जुडी किंवा आकारणी	विशेष						
जुने फेरफार क्र : (१०८५) (१६८९) (१७४७)							सीमा आणि मुमापन चिन्हे :



हा गाव नमुना क्रमांक ७ दिनांक २३/०३/२०२२-०४:५३:३१ PM रोजी डिजिटल स्वाक्षरीत केला आहे व गाव नमुना क्रमांक १२ चा डेटा स्वयंप्रमाणित असल्यामुळे ७/१२ अभिलेखावर वर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही.

७/१२ डाउनलोड दि. : ०१-०२-२०२५ : ११:२८:०२ AM, वैधता पडताळणीसाठी <https://digitalsatara.mahabhumi.gov.in/dsr/> या संकेत स्थळावर जाऊन 2015100001152476 हा क्रमांक वापरावा.

पृष्ठ क्र. १/२

Digitally

①

[विशेष-व.आ./२ व



सत्यमेव जयते

No. ~~XXXX~~

नोंदणीचे प्रमाणपत्र

मादारे प्रमाणपत्र देण्यात येते की, खाली वर्णन केलेली सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था ही आज, मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० (सन १९५० चा मुंबई अधिनियम क्रमांक २९) या अन्वये

नाशिक विभाग नाशिक येथील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालयात योग्य रीतीने नोंदण्यात आलेली आहे.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचे नाव जगदंबा एज्युकेशन सोसायटी शेवला, सा. शेवला जि. नाशिक.


सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांच्या नोंदणी पुस्तकातील क्रमांक एफ. २८९२ नाशिक.

श्री. अशोक महावू देवरे, सेक्रेटरी, यांस प्रमाणपत्र दिले.

आज दिनांक ३१ मार्च / १९९२ रोजी माझ्या सहीनिशी दिले.

शिवका



सही 
सहायक धर्मादाय आयुक्त
पदनाम नाशिक प्रदेश, नाशिक.

(2)

[विशेष—घ.आ. ५० म.

क्रमांक No 29635



नोंदणी प्रमाणपत्र

संस्था नोंदणी अधिनियम, १८६०

(१८६० चा अधिनियम २१)

नोंदणी क्रमांक

महाराष्ट्र/२९६९/नाशिक.

याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते की, जगादत्ता एज्युकेशन सोसायटी, येवता.

जिल्हा नाशिक.

खालील तारखेस संस्था नोंदणी अधिनियम, १८६० (सन १८६० चा अधिनियम २१) अन्वये योग्य रीत्या नोंदणी करण्यात आली.

तारीख १२ डिसेंबर १९९९ रोजी माझ्या सहीनिशी दिले.



19-12-91

संस्थांचे सहायक निबंधक,

नाशिक विभाग.

ANNEXURE- III

Maharashtra University of Health Sciences, Nashik

**Trust Deed / Bylaws/ Registration Certificate
(Trust / Hospital (Bombay Nursing Act))**

Faculty: Nursing

Name of College/Institute: SND College of B.Sc. Nursing, Babhulgaon Tal. Yeola

Name of Trust / Society	Jagdamba Education Society
Registration Certificate	Trust / Society Society :- 1) as per rules 1860 u/s 21:- 2961 dated 19/12/1991 2) as per rules 1950 u/s 29:- F-2892 dated 31/03/1992 Hospital (Bombay Nursing Act) :- Registration No.:- 405 Reg. Date:- 02/01/2017 Validity:- 31/03/2026
Name of the College / Institute (As per First Affiliation letter)	: SND College of B.Sc. Nursing
Address	: A/p. Babhulgaon Tal. Yeola Dist. Nashik
Email ID	: sndnursing@gmail.com
Telephone / Mobile No.(s)	: 02559/252005/8762220077
Website	: www.jesnursing.org
College Code	: 153106 / 6310003



[Signature]
Principal
S.N.D. College of Nursing
Babhulgaon Tal. Yeola (Nashik)

[Signature]
Principal
S.N.D. College of Nursing
Babhulgaon Tal. Yeola Dist. Nashik